



Corporate Communications & Investor Relations

Head Office: LOKMANGAL, SHIVAJINAGAR, PUNE-5

TELE -020 :25614495, 25614366, 25514501 to 12 Extn. 495

## वृत्तपत्रीय निवेदन

### गृह कर्ज व चारचाकी वाहन कर्ज ग्राहकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून डिजिटल कर्जाचा मंच विमोचीत केला

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या गृह कर्ज व चारचाकी वाहन कर्ज ग्राहकांसाठी डिजिटल कर्जाचा मंच विमोचीत केला. त्यामुळे संभाव्य रिटेल कर्ज ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी व सोईस्कर वेळेत कागदपत्र विरहित प्रक्रियेचा अवलंब करून डिजिटल माध्यमाद्वारे कर्जाकरीता अर्ज करता येईल.

तसेच या डिजिटल कर्ज सुविधेमुळे सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीने भरल्यानंतर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाच्या शिवाय गृह व चारचाकी वाहन कर्जांना तत्वतः मान्यता प्रदान करण्यात येईल. सदर सुविधेद्वारे ग्राहकाचे केवायसी, सिबिल व वित्तीय तपशील पडताळून घेण्याची सोय सुद्धा आहे. [www.bankofmaharashtra.in](http://www.bankofmaharashtra.in) या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन संभाव्य ग्राहक उपरोक्त सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या एका समारंभात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी सदर डिजिटल सुविधेचे लोकार्पण केले. बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा व श्री ए बी विजयकुमार हे बँकेच्या सर्व सरव्यवस्थापक व ४० विभागीय व्यवस्थापक व अन्य वरिष्ठ अधिकार्यांच्यासह दुर्दृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

सदर डिजिटल सुविधेचे लोकार्पण करताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी सांगितले की सदर डिजिटल सेवा लोकार्पण करताना ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय बँकिंगचा आनंद घेता यावा हे उद्दिष्ट आहे. आपली डिजिटल बँकिंग अधिक मजबूत व सुरळीत करण्यासाठी बँकेने अनेक पाउले उचलली असून अशा ग्राहककेंद्रित सुविधा पुरविण्यासाठी बँक नेहमीच पुढाकार घेईल.

सध्याच्या उत्सवी उत्साही वातावरणात ग्राहकांना खरेदीचा आनंद सुलभतेने घेता यावा म्हणून बँकेने गृह व चारचाकी वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले असून या कर्ज योजनांचे व्याजदर सुद्धा अतिशय आकर्षक ठेवण्यात आले आहेत.